

जीवस्थान (जीव + स्थान) n. *Gelenk HALSJ.* im CKDr.
जीवाजीवाधारकेत्र ((जीव + अजीव) - शाधार + केत्र) n. *das Gebiet, welches das Lebende (Organische) und Nichtlebende (Anorganische) in sich schliesst, als Erkl. von लोक die materielle Welt* H. 1365.
जीवातुं U. p. 1, 79. m. n. *TRIK.* 3, 5, 9. *MED.* 1) f. *das Leben* U. p., Sch. H. 1367, Sch. a.n. 3, 264. sg. *MED.* t. 111. *RV.* 1, 91, 6. 94, 4. 6, 47, 10. पस्त्वा श्रृणत् तत्पयं जीवातुं च प्रचेतिसः 8, 47, 4. 10, 60, 7. 176, 4. प्र नौं जीवातवे मुव VS. 18, 67, 6. *AV.* 6, 5, 2. धूता दधातु दृष्टुषे प्राचीं जीवातुमद्विताम् 7, 17, 2. 8, 1, 6. 2, 9. *TBA.* 1, 2, 4, 20. *CAT.* *BR.* 1, 8, 1, 30. 9, 1, 4, 38. ज्योगजीवातु-म् 12, 8, 1, 20. 13, 8, 2, 1. *KAU.* 4. किं नु स्वर्गात्पुनः प्राप्तम् मम जीवातुका-म्यया *MĀKĀB.* 172, 2. — 2) *Lebensmittel, Speise* U. p., Sch. H. a.n. *MED.* — 3) *Belebungsmittel* U. p., Sch. *AK.* 2, 8, 2, 88. H. 1367. H. a.n. *MED.*
जीवातुमत् (von जीवातु) adj. = जीवनवत् *ĀCV.* *Ca.* 2, 10, 19.
जीवात्मन् (जीव + आत्मन्) m. *die lebende, individuelle Seele (Gegens. परात्मनः)*; जीवात्मा प्रतिशरीरे भित्तो विमुर्नित्यश्च *TAKASĀNGR.* 11. *COLEBR.* *Misc. Ess.* I, 268, 418. *BHĀG.* P. 6, 16, 2. 8, 22, 25.
जीवादान (जीव + आदान) n. *das Entziehen lebendigen d. i. gesunden Blutes* *SUÇA.* 2, 190, 6. 200, 14. — Vgl. जीवशोपाणि.
जीवाक्त (जीव + अक्त) m. *Vogelsteller* *AK.* 2, 10, 14. H. 930.
जीवाभिगमसूत्र (जीव - अभि० + सूत्र) n. Titel einer *Āgina-Schrift* Z. d. d. m. G. 2, 337 (No. 124, 128, a).
जीवास्तिकाप (जीव + अस्ति०) m. *die Kategorie Seele* (bei den *Āgina*) *COLEBR.* *Misc. Ess.* I, 385.
जीविका s. u. जीवक.
जीवितैं (partic. von जीवै simpl. u. caus.) 1) adj. a) *lebend*: प्राप्तमला सत्यमस्यातं जीवितार्स्म लज्जाता *RAGH.* 12, 75. — b) *wieder aufgelebt*: सैकैव मृतः सोऽपि जीवितः *VET.* 18, 17. वाक्सममेव च ब्राह्मणी जीविता सा *PĀNKAT.* 221, 8. — c) *belebt, lebendig gemacht*: येनारुं जीविता *R.* 5, 66, 24. *BHĀG.* P. 8, 15, 8. — 2) n. a) *ein lebendes Wesen*: विमर्श जीविता *RV.* 1, 113, 6. — b) *das Leben* H. 1367. *AV.* 6, 134, 4. *CAT.* *BR.* 14, 5, 4, 2. 7, 2, 8. जीवितविज्ञान *KAU.* 18. *GOBH.* 1, 3, 16. जीवितमरणे *du SUÇA.* 1, 18, 19. 114, 19. नाभिनन्देत मरणं नाभिनन्देत जीवितम् *M.* 6, 43. सोऽचिराक्षयते राज्याज्जीवितात्पृष्ठ 7, 111. जीवितत्यप्यमाप्तः 10, 104. चिन्ता जीवितं देवदत्तस्य (देवदत्ताय) *P.* 2, 3, 78, Sch. एवं ते जीवितं दद्याम् *DRAUD.* 9, 11. उत्क्रात्सं *MBH.* 1, 1492. त्यन्त्यति जीवितम् *R.* 4, 53, 15. त्यक्तजीवितपोधिन् *N.* 2, 16. दुरात्मनां जीवितच्छ्रृङ् *MBH.* 5, 1809. नासिकात्प्राप्तं *bei dem das Leben nur am Nasenende noch hängt* *PĀNKAT.* 70, 12. अनपेक्षतजीविता f. *VID.* 306. °प्रिप् so lieb wie das Leben *AMAR.* 31. एतदेव हि मे रक्तमेतदेव हि मे धनम्। एतदेव हि सर्वस्वमेतदेव विजीवितम् || *R.* 1, 53, 23. कन्येयं कुलजीवितम् *KUMĀRAS.* 6, 63. ताम् — जीवितं मे द्वितोपम् *MEGH.* 81. — c) *Lebensdauer*: त्रिद्योकपत्त्य० H. 132. — d) *Lebensunterhalt, Mittel zur Existenz* *HIT.* 1, 85 (v. 1. जीवन). — Vgl. अजीवित
जीवितकाल (जी० + काल) m. *Lebensdauer* *AK.* 2, 8, 2, 88. H. 1369.
जीवितज्ञा (जी० + ज्ञा) f. *Arterie, Ader (die Lebensdauer kennend)* *R.* 6AN. im CKDr.
जीवितनाथ (जी० + नाथ) m. *Gebieter des Lebens, Bez. des Gatt.* *KUMĀRAS.* 4, 8. — Vgl. जीवितेश.
जीवितवैपन (जी० + पै०) adj. *den Lebendigen zur Last fallend*:

मिः क्रव्यात् AV. 12, 2, 15. कारावा: २, २५, ४, ५.

जीवितव्य (von जीव्) n. 1) die Möglichkeit zu leben: जीवितव्यं कथं नु वा Hit. I, 21. नास्त्यस्माकं जीवितव्यं इलाभावात् PANÉAT. 76, 18. 258, 24. — 2) das bevorstehende, abzulebende Leben: परद् ब्राह्मणं लं स्वकी-यजीवितव्यार्थं ददासि PANÉAT. 221, 6. श्रावश्चतो ऽप्य० विषयः ५, 17. ° संदे-हूं Lebensgefahr I, 192. — 3) das mögliche, bevorstehende Aufleben PAN-ÉAT. 244, 6.

जीवितात् (जी० + अत्) m. *Lebensende, Tod:* जीवितात्तमुपागमत् DAc. 2, 7, 2.

जीवितात्का (जी० + अत्का) m. *dem Leben ein Ende setzend, Bein. Çiva's Çiv.*

जीवितेश (जीवित + ईश्वा) 1) adj. subst. der über das Leben zu verfü-
gen hat, *Herr des Lebens* H. an. 4, 812. MED. q. 34. — 2) m. a) der
Geliebte, Gatte TAIIK. 3, 3, 427. H. an. — b) Bein. Jāma's TAIIK. H. an.
MED. °वसतिं जगाम सा RAGH. 11, 20. — c) die Sonne. — d) der Mond
ÇABDAR. im ÇKDra. — e) Belebungsmittel H. an.

जीवितेश्वर (जीवित + ईश्वर) m. *Herr des Lebens, Bein. Çiva's Çiv.*

जीविन् (von जीव्) 1) adj. a) lebend: दीर्घं M. 9, 246. R. 4, 30, 2. शत-
संवत्सरं PANÉAT. 186, 20. सन्तुष्टशतं MBh. 1, 2466. पुरुषायुषं RAGH.
1, 68. कल्पयं BHAg. P. 5, 23, 1. ऋत्यं HARI. 9320. तत्कालं 8675. उः-
खं M. 11, 9. Vgl. चिरं, चिरं०. — b) lebend von, durch: गोषु Hiri HARI.
4358. R. 1, 9, 61. Gewöhnlich am Ende eines comp.: गो० MBa. 13,
3860. पक्षिं 12, 5525. मत्स्यं 1, 1839. HARI. 4332. M. 3, 164. शत्यं H.
521. कृषि० M. 3, 165. नौकर्मं 10, 34. R. 2, 67, 16. PANÉAT. II, 100. ऋद्यय-
नं MBh. 13, 6620. सरणा० Åçv. GRBj. 3, 8. बुद्धि० M. 1, 96. जातिमात्र०
H. 885. त्रिदपिडव्यपदेशो PRAB. 21, 8. व्यापाश्रयं MBh. 13, 3054. व्याप-
ाश्रित्यं 3019. — 2) m. *ein lebendes Wesen:* प्राण्यो ऽयमुष्टानामा जीवि-
विशेषः PANÉAT. 68, 15. जीविनां दारुणो रोगः BRAHMAYAIV. P. im ÇKDra.

जीविन्दन (जीव + इन्दन) n. *brennendes (nach dem Schol.) Holz VA-
RĀH. B. 8. S. 32, 4.*

जीवोर्णा (जीव + ऊर्णा) f. *Wolle von einem lebenden Thiere KÄTS.
Ça. 8, 2, 16. Schol. zu 7, 4, 7.*

जीव्य (von जीव्) 1) n. *das Leben:* जीव्योपाय Mittel zum Leben, Sub-
sistenzmittel HARI. 14376. fg. — 2) f. आ N. verschiedener Pflanzen:
a) = जीवती. — b) = गोनुरुडग्धा (?). — c) Terminalia Chebula Roxb.
(कृतीको) RÄÉAN. im ÇKDra.

जु० s. जू०

जुकुट 1) m. a) *Hund* (vgl. कुकुट). — b) *das Gebirge Malaja.* — 2)
n. *Eierpflanze, eine Art Melongena WILS.* — Vgl. जुकुट.

जुगुणिषु (vom desid. von गुण०) adj. zu beschützen beabsichtigend MBh.
8, 1787.

जुगुप्तन (wie eben) 1) adj. oxyt. einen Abscheu —, Widerwillen ha-
bend P. 3, 2, 149, Sch. — 2) n. *Abscheu, Widerwille* H. 271. AK. 3, 4,
22, 11. 12.

जुगुप्ता (wie eben) f. *Abscheu, Widerwille* AK. 1, 1, 8, 14. 3, 4, 12, 34.
H. 303. 72. 271, Sch. दोषेणापादिभिर्गृह्णी जुगुप्ता विषयोदया SAB. D. 207.
204. 206. VÄRT. zu P. 1, 4, 24. MBh. 5, 1636. 14, 1034. मा जुगुप्तां कथा:
पत्र लमत्रार्थं 1783. मित्राणाम् MĀKKH. 8, 19. स्वाङ्गं JOGAS. 2, 40. त्रीवि-